

विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी “सारथी” या संस्थेच्या धर्तीवर एक स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी सर्वकष अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग

आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग

शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१११/मावक

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२

दिनांक :- ०६ जुलै, २०१९.

वाचा :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई शासन निर्णय क्र.आस्थाप्र-१७/२६४/ आस्था- १/दि.२५.०६.२०१९.

प्रस्तावना:-

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समता व सामाजिक न्याय विषयक बाबींवर संशोधन, प्रशिक्षण आणि मूल्यमापन इ स्वरूपाची कामे करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) स्थापन करण्यात आली असून या संस्थेस स्वायत्त संस्था म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मराठा/ कुणबी समाजासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आलेली आहे.

२. विजाभज, इमाव व विमाप्र या विविध प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी “सारथी” संस्थेच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक त्या शिफारशी शासनास करण्यासाठी मा.मंत्री (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग आणि कामगार विभाग) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबतची घोषणा सन २०१९ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात मा.मंत्री (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग आणि कामगार विभाग) केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. सदर बाब विचारात घेवून मा.मंत्री, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण व कामगार यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

वाचा येथे नमूद दि. २५.०६.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) हस्तांतरण विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाकडे करण्यात आले आहे. या संस्थेच्या धर्तीवर विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी

अभ्यास करुन सर्वकष अहवाल शासनास सादर करण्यासाठी पुढील प्रमाणे समितीचे गठन करण्यात येत आहे.

- | | |
|-------------------------------------------------------------------------------|--------------|
| १) मा.मंत्री (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण) | - अध्यक्ष |
| २) प्रधान सचिव (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण) | - सदस्य |
| ३) प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग | - सदस्य |
| ४) संचालक, विजाभज संचालनालय, पुणे | - सदस्य |
| ५) महासंचालक, बार्टी, पुणे | - सदस्य |
| ६) संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचा (सारथी) | - सदस्य |
| ७) प्रादेशिक उप आयुक्त, सामाजिक न्याय, कोकण विभाग/पुणे विभाग/ नागपूर विभाग | - सदस्य |
| ८) उप सचिव, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग | - सदस्य सचिव |

समितीस आवश्यक वाटेल त्याप्रमाणे तज्ञ व्यक्ती / संस्था यांची निमंत्रित म्हणून नेमणूक करण्याचे अधिकार राहतील.

वरील प्रमाणे गठीत समितीचा कार्यकाल शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिना किंवा ३० दिवसांपैकी जे जास्त असेल एवढा राहील.

समितीची कार्यकक्षा :-

१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी) तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था या दोन्ही संस्था स्थापन करण्यामागची उद्दिष्टे, संस्थेची नोंदणी, संस्थेचे Memorandum of Association तसेच Article of Association इ. बाबींचा तपशीलवार अभ्यास करुन सारथीच्या धर्तीवर विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण प्रवर्गातील युवक युवतीसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी स्थापन करावयाच्या स्वायत्त संस्थेची संरचना कशा पद्धतीची राहील याबाबत अहवाल सादर करणे.

२) बार्टी तसेच सारथीच्या धर्तीवर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील युवक युवतीसाठी नव्याने स्थापन करावयाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबवावयाचे विविध उपक्रम, सदर उपक्रम राबविण्यासाठीची विहित कार्यपद्धती व संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची अपेक्षित फलनिष्पत्ती याबाबत सविस्तर अहवाल सादर करणे.

३) शासनास वेळोवेळी आवश्यक वाटेल अशा मुद्द्यांबाबत अहवाल सादर करणे.

उक्त कार्यकक्षेनुसार समितीने आपला अहवाल विहित कालमर्यादेत, शक्य झाल्यास विहित कालमर्यादेअगोदर सादर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०१९०७०६१६१९४९०१२२ असा आहे .हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रविंद्र गुरव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मंत्री, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण, महाराष्ट्र राज्य.
२. मा. राज्यमंत्री, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण, महाराष्ट्र राज्य
३. मा.मुख्यमंत्री महोदयांचे अ.मु.स./प्र.स./सचिव.
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा.
५. मा.विरोधी पक्षनेता, विधान परिषद.
६. संचालक, विजाभज संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
७. संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी)
८. प्रादेशिक उप आयुक्त, सामाजिक न्याय, कोकण विभाग
९. प्रधान सचिव (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण) यांचे स्वीय सहायक
१०. निवड नस्ती.